

सामुहिक प्रोत्साहन योजना-२००७ मध्ये सुधारणा
योजनेला दिनांक ३० जून २०११ पर्यंत मुदतवाढ
व विशाल प्रकल्पाच्या निकषामध्ये बदल..

महाराष्ट्र शासन

उद्योग, उर्जा व कामगार विभाग

शासन निर्णय क्रमांक- पीएसआय-१७०७ (सीआर ५०)/उद्योग-८

मंत्रालय, मुंबई-४०० ०३२

दिनांक २२ मार्च, २०११

- वाचा-१) शासन निर्णय, उद्योग, उर्जा व कामगार विभाग क्र. पीएसआय-१७०७/(सीआर - ५०)/उद्योग-८, दिनांक ३०/३/२००७
- २) शासन निर्णय, उद्योग, उर्जा व कामगार विभाग, क्रमांक पीएसआय-१७०७/सीआर- १०१/उद्योग-८, दिनांक २४/४/२००७
- ३) शासन निर्णय, उद्योग, उर्जा व कामगार विभाग, क्रमांक पीएसआय-२१०७/सीआर- ७४/उद्योग-८, दिनांक ३०/४/२००७
- ४) शासन निर्णय, उद्योग, उर्जा व कामगार विभाग, क्रमांक पीएसआय-२१०८/सीआर- ३५/उद्योग-८, दिनांक २१/५/२००८
- ५) शासन निर्णय, उद्योग, उर्जा व कामगार विभाग, क्र. पीएसआय-१७०८/ सीआर- २२८/ उद्योग-८, दिनांक २५/८/२००८.
- ६) शासन निर्णय, उद्योग, उर्जा व कामगार विभाग, क्र. पीएसआय-२१०८/ सीआर- ३६/ उद्योग-८, दिनांक ३/१२/२००८
- ७) शासन निर्णय, उद्योग, उर्जा व कामगार विभाग, क्रमांक पीएसआय-२१०८/सीआर- २७८/उद्योग-८, दिनांक ४/१२/२००८
- ८) शासन निर्णय, उद्योग, उर्जा व कामगार विभाग, क्रमांक पीएसआय-२११०/सीआर- ८८/उद्योग-८, दिनांक ३/६/२०१०
- ९) शासन निर्णय, उद्योग, उर्जा व कामगार विभाग, क्रमांक पीएसआय-२११०/सीआर- ९६/उद्योग-८, दिनांक ३/६/२०१०
- १०) शासन निर्णय, उद्योग, उर्जा व कामगार विभाग, क्रमांक पीएसआय- १७०७/सीआर-५०/उद्योग-८, दिनांक २७/७/२०१०
- ११) शासन निर्णय, उद्योग, उर्जा व कामगार विभाग, क्रमांक पीएसआय-२११०/सीआर- ९२/उद्योग-८, दिनांक २५/१०/२०१०

शासन निर्णय-

सामुहिक प्रोत्साहन योजना-२००७ दिनांक १ एप्रिल, २००७ पासून लागू करण्यात आली असून योजनेचा कालावधी दिनांक ३१/३/२०११ पर्यंत आहे. राज्य शासनाने आता सामुहिक प्रोत्साहन योजना-२००७ (वेळोवेळी सुधारणा केल्यानुसार) चा कालावधी दि.३० जून २०११ पर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यानुसार शासन निर्णय, उद्योग, उर्जा व कामगार विभाग,

पीएसआय-१७०७/सीआर-५०/उद्योग-८, दिनांक ३०/३/२००७ मधील परिच्छेद १.२, ४.१ (१) व ५.४ मध्ये दिनांक ३१ मार्च २०११ च्या एवजी दिनांक ३० जून, २०११चा समावेश करण्यात येत आहे.

१. महाराष्ट्र शासनाने विशाल प्रकल्पाचे निकष सुधारण्याचे देखील ठरविले असून शासन निर्णय ३०/३/२००७ मधील परिच्छेद ३.२ (३) खालीलप्रमाणे राहिल. ज्या प्रस्तावांना शासनाने या पुर्वीच मान्यता दिली आहे, तसेच ज्या प्रस्तावातील प्रकल्प किंमत किंवा इतर बाबीतील सुधारणेची प्रकरणे, अशी प्रकरणे वगळता सर्व नवीन प्रस्तावांना (ज्या प्रकल्पांचा पुढचा टप्पा मंजूर झाला नसेल अशा प्रकल्पांच्या पुढच्या टप्प्याच्या प्रस्तावांनाही) हे निकष लागू राहतील.

अ] अ व ब वर्गीकृत क्षेत्रामध्ये नवीन किंवा विस्तारीकरणांतर्गत किमान गुंतवणूक रु. ७५० कोटी किंवा किमान १५०० प्रत्यक्ष रोजगार निर्मिती करणा-या औद्योगिक प्रकल्पांना विशाल प्रकल्प संबोधण्यात येईल.

ब] क वर्गीकृत क्षेत्रामध्ये नवीन किंवा विस्तारीकरणांतर्गत किमान गुंतवणूक रु.५०० कोटी किंवा किमान १०००प्रत्यक्ष रोजगार निर्मिती करणा-या औद्योगिक प्रकल्पांना औद्योगिक प्रकल्पांना विशाल प्रकल्प संबोधण्यात येईल.

क] उर्वरीत महाराष्ट्रात नवीन किंवा विस्तारीकरणांतर्गत किमान गुंतवणूक रु. २५० कोटी किंवा किमान ५०० प्रत्यक्ष रोजगार निर्मिती करणा-या औद्योगिक प्रकल्पांना औद्योगिक प्रकल्पांना विशाल प्रकल्प संबोधण्यात येईल.

ड] मात्र, कमी मनुष्यबळ विकास निर्देशांक जिल्ह्यामध्ये (संदर्भाधीन शासन निर्णयामध्ये नमूद केलेल्या परिशिष्ट-II नुसार) नवीन किंवा विस्तारीकरणांतर्गत किमान गुंतवणूक रु. १०० कोटी किंवा किमान २५० प्रत्यक्ष रोजगार निर्मिती करणा-या औद्योगिक प्रकल्पांना विशाल प्रकल्प संबोधण्यात येईल.

रोजगार निर्मितीच्या निकषावर आधारीत विशाल प्रकल्पांची प्रोत्साहने मागणा-या घटकांना किमान पात्र रोजगार निर्मिती वर्षभर करावी लागेल आणि त्यातील ७५ टक्के रोजगार हा स्थानिक असेल,ही तरतूद कायम आहे.

३. महाराष्ट्र शासनाने वरील परिच्छेद २ मधील निकष लागू असलेल्या विशाल प्रकल्पांच्या औद्योगिक विकास अनुदानाच्या व्याख्येमध्ये देखील सुधारणा केली आहे. त्यानुसार शासन निर्णय, उद्योग, उर्जा व कामगार विभाग, क्र. पीएसआय-२१०८/ सीआर-३६/ उद्योग-८, दिनांक ३/१२/२००८ मध्ये सामुहिक प्रोत्साहन योजना २००१ व २००७ विशाल प्रकल्पाकरीता औद्योगिक विकास अनुदानाची मंजूरी व वाटपाची कार्यपध्दतीच्या स्पष्टीकरणापुर्वी परिच्छेद क्र.१.१ अ चा समावेश करण्यात येत आहे.


१.१ अ शासन निर्णय, उद्योग, उर्जा व कामगार विभाग, क्रमांक - पीएसआय-१७०७ (सीआर ५०)/उद्योग-८ दि. २२/३/२०११ च्या वरील परिच्छेद १ व २ नुसार मंजूर होणा-या सामुहिक प्रोत्साहन योजना २००७ अंतर्गत विशाल प्रकल्पांना औद्योगिक विकास अनुदान म्हणजे, 'कस्टमार्इज्ड पॅकेज ' चा एक भाग म्हणून मान्य करण्यांत आलेली "पात्र गुंतवणूक" ची विहित टक्केवारी इतकी रक्कम किंवा शासनाने मंजूर केलेल्या कालावधीसाठी महाराष्ट्र मूल्यवर्धित कर अधिनियम २००२ आणि केंद्रीय विक्रीकर अधिनियम १९५६ अंतर्गत, पात्र विशाल प्रकल्पाने प्रोत्साहनासाठी पात्र तयार वस्तूच्या विक्रीवर वजावटीचे किंवा इतर जमा रकमांचे

(Credits) यांचे समायोजन केल्यानंतर भरणा / प्रदान करावयाची रक्कम, यापैकी जी कमी असेल ती रक्कम”.

४. सदर शासन निर्णय वित्त विभागाच्या सहमतीने व वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक ११/२०११/कराधान-१, दिनांक १८ मार्च, २०११ अन्वये निर्गमित करण्यात येत आहे.

५. सदर शासन निर्णय, महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळी उपलब्ध असून त्याचा संकेत क्रमांक २०११०३२२१६०१२७००१ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,


(दा. अं. कुलकर्णी)

महाराष्ट्र शासनाचे अवर सचिव

प्रति,

१) संचालक, माहिती व जनसंपर्क संचालनालय, मुंबई (५ प्रतीसह)

त्यांना विनंती करण्यात येते की, वरील शासन निर्णयास राज्यातील प्रमुख वृत्तपत्रातून स्थानिक व ग्रामीण भागात आवश्यक ती प्रसिध्दीपत्रक काढून प्रसिध्दी देण्यात यावी.

प्रतिलिपी-

- १) प्रधान सचिव (वित्त), वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई
- २) प्रधान सचिव, नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई
- ३) प्रधान सचिव (नवि-२), नगर विकास विभाग, मंत्रालय, मुंबई
- ४) प्रधान सचिव (म व पु), महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई
- ५) प्रधान सचिव (कामगार), उद्योग, उर्जा व कामगार विभाग, मंत्रालय, मुंबई
- ६) सचिव (उर्जा), उद्योग, उर्जा व कामगार विभाग, मंत्रालय, मुंबई
- ७) सचिव, लघु व मध्यम उद्योग तथा विकास आयुक्त (उद्योग) उद्योग संचालनालय, मुंबई
- ८) विक्रीकर आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई
- ९) व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळ मर्यादीत, मुंबई
- १०) मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, मुंबई
- ११) सर्व उद्योग सह संचालक
- १२) सर्व महासंचालक, जिल्हा उद्योग केंद्र
- १३) महालेखापाल-१ महाराष्ट्र राज्य, मुंबई
- १४) महालेखापाल -२ महाराष्ट्र राज्य, नागपूर
- १५) अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई
- १६) निवासी लेखापरिक्षण अधिकारी, मुंबई
- १७) निवड नस्ती, उद्योग-८

**Amendments to Package Scheme of
Incentives, 2007**
**Extension of period till June 2011 and
revision of Mega Project qualification criteria**

GOVERNMENT OF MAHARASHTRA
INDUSTRIES, ENERGY AND LABOUR DEPARTMENT
Resolution No PSI-1707/(CR-50)/IND-8,
Mantralaya, Mumbai 400 032.
Dated 22 March 2011.

Read :

1. Government Resolution, Industries, Energy & Labour Department No. PSI-1707/(CR-50)/IND-8, dated the 30th March, 2007.
2. Government Resolution, Industries, Energy & Labour Department No. PSI-1707/CR-101/Ind-8, dated the 24th April, 2007.
3. Government Resolution, Industries, Energy & Labour Department No. PSI-2107/CR-74/Ind-8, dated the 30th April, 2007.
4. Government Resolution, Industries, Energy & Labour Department No. PSI-2108/CR-35/Ind-8, dated the 21st May, 2008.
5. Government Resolution, Industries, Energy & Labour Department No. PSI-1708/CR-228/Ind-8, dated the 25th August, 2008.
6. Government Resolution, Industries, Energy & Labour Department No. PSI-2108/CR-36/Ind-8, dated the 3rd December, 2008.
7. Government Resolution, Industries, Energy & Labour Department No. PSI-2108/CR-278/Ind-8, dated the 4th December, 2008.
8. Government Resolution, Industries, Energy & Labour Department No. PSI-2110/CR-88/Ind-8, dated the 3rd June, 2010.
9. Government Resolution, Industries, Energy & Labour Department No. PSI-2110/CR-96/Ind-8, dated the 3rd June, 2010.
10. Government Resolution, Industries, Energy & Labour Department No. PSI-1707/(CR-50)/Ind-8, dated the 27th July, 2010.
11. Corrigendum, Industries, Energy & Labour Department No. PSI-2110/CR-92/Ind-8, dated the 25th Oct, 2010.

GOVERNMENT RESOLUTION :

The provisions of Package Scheme of Incentives 2007 came into force from 1st April, 2007 for a period upto 31st March, 2011. Government has now decided to extend the period of Package Scheme of Incentives 2007 (as amended from time to time) upto 30th June, 2011. Accordingly, in paras 1.2, 4.1(1) and 5.4 of Government Resolution, Industries, Energy & Labour Department No. PSI-1707/(CR-50)/IND-8, dated 30th March, 2007 the date "31st March, 2011" shall stand substituted by the date "**30th June, 2011**".

2. Government of Maharashtra has also decided to amend the qualifying criteria laid down at para 3.2 (iii) of GR dated 30th March, 2007 in respect of all Mega Projects approved henceforth (including the next phase of sanctioned projects but excluding revisions of project cost or other revisions in already sanctioned projects) as follows:

Mega Projects :

- a) In A & B areas, New or Expansion Industrial Projects having minimum investment of Rs.750 crore or generating direct employment for at least 1500 persons.
- b) In C areas, New or Expansion Industrial Projects having minimum investment of Rs.500 crore or generating direct employment for at least 1000 persons .
- c) In the rest of Maharashtra , New or Expansion Industrial Projects having minimum investment of Rs.250 crore or generating direct employment for at least 500 persons .
- d) However, in Low Human Development Districts (specified in Annexure-II of GR under reference) New or Expansion projects having minimum investment of Rs. 100 crore or generating direct employment for at least 250 persons will qualify as Mega Projects.

The requirement that Mega Projects claiming benefits based on the employment criterion have to employ the qualifying number of employees throughout the year, and that 75% of such employees should be local persons, remain unchanged.

3. Government of Maharashtra has also decided to amend the definition of Industrial Promotion Subsidy in respect of Mega Projects to whom the qualifying criteria set out in para (2) above are applicable. Accordingly, para 1.1.A is added (before the "Explanation") as follows to the definition in Government Resolution Industries, Energy and Labour Deptt. No. PSI-2108/CR-36/IND-8 dated 3/12/2008 which relates to the modalities for sanction and disbursement of Industrial Promotion Subsidy to Mega Projects under Package Scheme of Incentives, 2001 and 2007:


“1.1.A in respect of Mega Projects under PSI, 2007 approved in terms of paras (1) and (2) of Government Resolution, I. E. & L. D. No.PSI-2108/CR-50 /IND-8, dated 22/3/2011,“Industrial Promotion Subsidy” means an amount equivalent to

the percentage of "Eligible Investments" which has been agreed to as a part of the customized package, or the amount of tax payable under Maharashtra Value Added Tax Act (MVAT), 2002 and Central Sales Tax (CST) Act, 1956 by the eligible Mega Projects in respect of sale of finished products eligible for incentives after adjustment of set off or other credit available for such period as may be sanctioned by the State Government, whichever is lower".

4. This Government Resolution issues with the concurrence of the Finance Department vide its U.O.R No. 11/ 2011/Taxation -1 Dated 18 March,2011.

5. This Government Resolution is available on the website of the Government with computer code No. 20110322160127001.

By the order and in the name of Governor of Maharashtra.



(D. A. Kulkarni)

Under Secretary to
Government of Maharashtra

To :

The Director General of Information and Public Relations, Mumbai (5 copies) with a request to issue a suitable press note and arrange for giving a wide publicity to the contents of this Resolution in all leading newspapers including local and mofussil papers in Maharashtra.

Copy to :

Principal Secretary, (Finance), Finance Department, Mantralaya, Mumbai.
Principal Secretary, Planning Department, Mantralaya, Mumbai.
Principal Secretary,(UD-2) Urban Development Department, Mantralaya, Mumbai.
Principal Secretary,(R&R) Revenue and Forest Deptt., Mantralaya, Mumbai.
Principal Secretary (Labour) Industries, Energy & Labour Department
Secretary (Energy) Industries, Energy & Labour Department
Secretary (Small and Medium Industries) and Development Commissioner
(Industries), Mumbai 400 032.
Commissioner of Sales Tax, Mumbai

Managing Director, Maharashtra Small Scale Industries Development Corporation
Ltd., Mumbai

Chief Executive Officer, Maharashtra Industrial Development Corporation, Mumbai,
All Joint Director of Industries,

All General Managers, District Industries Centres

The Accountant General, Maharashtra-I, Mumbai

The Accountant General, Maharashtra-II, Nagpur

The Pay and Accounts Officer, Mumbai

The Resident Audit Officer, Mumbai

The Industries, Energy & Labour Department (Ind-8 Select File)